info@prakashsteelage.com www.prakashsteelage.com +91 22 66134500

September 03, 2024

To, The Manager, BSE Limited, Dept. of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

To, The Manager, National Stock Exchange of India Limited, Corporate Communication Department, Exchange Plaza, Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.

Dear Sir/Madam,

Scrip Code: 533239; Symbol: PRAKASHSTL ISIN: INE696K01024

Sub.: Submission of Newspaper clipping of Publication of 33rd AGM of the Company to be held through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) on Friday, September 27, 2024

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement for 33rd AGM of the Company to be held through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) on Friday, September 27, 2024 at 3.00 P.M. The advertisement published in the "Business Standard", in English Language and in "Pratahkal', in principal vernacular (Marathi) language newspaper dated September 03, 2024.

Kindly take the same on your record.

Thanking You,

Yours faithfully,

For Prakash Steelage Limited

Prakash C. Kanugo DIN: 00286366

Chairman & Managing Director

Encl: As above

Because of the inherent limitations of internal financial controls with reference to financial statements, including the possibility of collusion or improper management override of controls, material misstatements due to error or fraud may occur and not be detected. Also, projections of any evaluation of the internal financial controls with reference to financial statements to future periods are subject to the risk that the internal financial control with reference to financial statements may become inadequate because of changes in conditions, or that the degree of compliance with the policies or procedures may deteriorate.

In our opinion, the Company has, in all material respects, internal financial controls with reference to financial statements and such internal financial controls with reference to financial statements were operating effectively as at March 31st, 2022, based on the internal control with reference to financial statements criteria established by the Company considering the essential components of internal control stated in the Guidance Note.

For B R Maheswari & Co LLP Chartered Accountants FRN: 001035N/N500050

Akshay Maheshwari (Partner) Membership No: 504704 UDIN:22504704AKJFPS2563 Place :Gurugram Date :31st May, 2022

L. CHANGE IN ACCOUNTING POLICIES AND THEIR EFFECT ON THE PROFITS AND RESERVE. There has been no change in accounting policies during the Financial Year 2023 and Fiscal 2024 M. SUMMARY OF CONTINGENT LIABILITIES

A summary of our contingent liabilities as at Fiscal 2024is as set out below:

Particulars Performance Bank Guarantees

Total Amount SUMMARY OF RELATED PARTY TRANSACTIONS

The summary of related party transactions as per the Audited Financial Statements for the Fiscal 2024, Fiscals 2023 and

Particulars	Fiscal 2024	Fiscal 2023	Fiscal 2022
Loan given	500.00	1,725.00	555.00
Loan repayment received	-	1,725.00	1,000.00
Loan received	*	0.50	1.25
Loan repaid	6.25	-	
Construction of Factory Buildings-CWIP	595.18	-	
Expenses paid	-	1.86	
Expenses reimbursed		1.86	
Interest received	29.73	13.63	29.27
Corporate guarantee for obtaining non-fund-based credit facilities	-	1,450.00	5,000.00
Rent & maintenance paid	9.20	9.20	3.07
Purchase of Furniture & Fixtures	0.91		
Short-term employee benefits	338.79	174.36	166.26
Post-employment benefits	56.11	19.56	18.74
Sitting fees	23.60	11.70	11.20
Professional fees	-		0.42
Investments	-	38.50	12.21
Receipt on account of current account of LLP	-	-	474.80

In accordance with the provisions of SEBI ICDR Regulations, as amended from time to time for the purpose ofidentification of Group Companies, our Company has considered such companies with which there were related partytransactions, during the period for which financial information is disclosed in this Draft Information Memorandum as covered under the applicable accounting standards, i.e., Ind AS 24 and such other companies as considered materialby our Board as our group company. Our Board has adopted a policy of materiality for determining the GroupCompany by passing a resolution at its meeting held on 25th January 2024 which is reproduced below: Policy of Materiality

For the purpose of disclosure in the Information Memorandum, a company shall be considered material and disclosed as a Group Company if:

such companies (other than promoter(s) and subsidiary/subsidiaries) with which there were related party transactions, during the period for which financial information is disclosed in the Information Memorandum

ii, such companies shall be considered material and disclosed as group companies that are part of the Promoter Group and with which there were transactions in the most recently completed fiscal (i.e., fiscal 2023) as per the financial information included in the Information Memorandum, which, individually or in the aggregate, exceed 10% of the total revenues of our Company for the most recently completed fiscal (i.e., fiscal 2023) as per the financial information included in the Infor

For the avoidance of doubt, it is hereby clarified that the subsidiaries and step-down subsidiaries of the Company, shall not be considered as 'Group Companies' for the purpose of disclosure in the Information Memorandum sed on the above, there are no companies which are identified as our Group Companies

P. INTERNAL RISKS FACTORS 1. If we are unable to collect our dues and receivables from, or invoice our unbilled services to, our results of

operationsand cash flows could be adversely affected.

Our business depends on our ability to successfully obtain payment from our customers of the amounts they owe us forwork performed. Our debts were Rs.2.372.80 lakhs. Rs.3574.97 lakhs and Rs.2392.31 lakhs in Fiscal. 2024. Fiscal 2023 andFiscal 2022 respectively. There is no guarantee that we will accurately assess the creditworthiness of our customers. Macroeconomic

customers, including limited access to the credit markets, insolvency or bankruptcy. Such conditions could cause customers to delay payment, request modifications of their payment terms, or default on their paymentobligations to us, all of which could increase our receivables. Timely collection of fees for customer services alsodepends on our ability to complete our contractual commitments and subsequently bill for and collect our contractualservice fees. If we are unable to meet our contractual obligations, we might experience delays in the collection of, or beunable to collect, our customer balances, and if this occurs, our results of operations and cash flows could be adversely affected. In addition, if we experience delays in billing and collection for our services, our cash flow could be adversely affected...

conditions, such as a potential credit crisis in the global financial system, could also result in financialdifficulties for our

2. Our business is working capital intensive. If we are unable to generate sufficient cash flows to allow us to makerequired payments on our debt or fund working capital requirements, there may be an adverse effect on our resultsof operations. Our business is working capital intensive including capital requirement for bidding of the project till completion of theprojects. In many cases, significant amounts of working capital are required to finance the purchase of materials andother work on projects before payments are received from clients. Our working capital requirements may increase if,under certain contracts, payment terms do not include advance payments, or such contracts have payment schedulesthat shift payments toward the end of a project or otherwise increase our working capital burdens. In addition, ourworking capital requirements have increased in recent years because we have undertaken a growing number of projectswithin a similar timeframe and due to the growth of our Company's business generally. We have also faced delays inreceipt of our dues from clients; all of these factors may result, or have resulted, in an increase in our working capitalneeds.

It is customary in the industry in which we operate to provide bank guarantees or performance bonds in favor of clientsto secure obligations under contracts. Typically, we are required to issue bank guarantees or performance bonds varyingfrom 5 - 10 % of the contract value at the time of commencement of the contract. These may extend, wholly or partly, during the contract period and even after the date of completion of the project for an additional period of twelve tothirty-six months. Further, we may also be required to provide for deposit as earnest money for participation in bids. Our contracts often stipulate a defect liability period of between 12 and 36 months from the date of the handover certificate. If we are unable to provide sufficient collateral to secure the letters of credit, bank guarantees or performance bonds, our ability to enter into new contracts or obtain adequate supplies could be limited. Providing security to obtain lettersof credit, bank guarantees and performance bonds increases our working capital needs. If there is any delay in the releaseof deposit for the completed project or earnest money for the bids made, our cash flow may be affected. We may not beable to continue obtaining new letters of credit, bank guarantees, and performance bonds in sufficient quantities oncommercially acceptable terms or at all, to match our business requirements. This may have a material adverse effecton our business, results of operations and financial condition. Further, our ability to bid for new projects is dependenton our anticipated cash flow or our ability to fund new projects either through internal accruals or the raising of debts. Ifwe fail to generate sufficient cash flow or raise funds through debt or equity, an addition to our Order Book may beaffected.

3. A significant portion of our revenue is from the sale of drills and their related spares. Any decline in the sale of drills

couldhave a material adverse impact on financial performance.

Globally, the heavy equipment industry is dominated by a number of manufacturers and despite our diversified productportfolio, we derive a significant percentage of our revenue from a number of customers. While we have long-standingrelations with some of our customers, the loss of a few customers or a significant reduction in demand from suchcustomers, if not replaced, could have an adverse effect on our business, results of operations and financial condition. We may continue to remain dependent upon our key customers for a substantial portion of our revenues.

The decline in demand could prompt us to reduce their production volumes, directly affecting the demand for our productsfrom our customers. In addition to the decline in demand for existing products, financial difficulties experienced by any ofour customers or their inability to obtain financing for their business may also have a material adverse impact on ourresult of operations. Further, our dependence on customers could potentially impact our ability to negotiate favourablecontract terms which may impact our margins, working capital requirements and consequentially our result of operations.

4. Our revenue depends to a large extent on a limited number of customers, and our revenue could decline if we lose

a major customer We currently derive a significant portion of our revenue from a limited number of corporate customers. The loss of amajor customer or a significant reduction in the services performed for a major customer could result in a significant reduction in our revenue. Our top 3 customers accounted for 27%, 12% & 9% of our total revenue from operations on March 31, 2024, Fiscal 2023 and Fiscal 2022 respectively. The volume of work we perform for specific customers mayvary from year to year as different system integrator customers keep adding in programmers. Thus, any major customerfor one year may not provide the same level of revenue in a subsequent year. Our large customers may terminatetheir work orders with us, with or without cause, at any time, and our other major customers may terminate their contracts with us at their discretion. If any

adversely affected. If we were to lose one of our major customers or have a significantly lower volume of business from them, our revenue and profitability could be reduced. Existing customers may also engage in consolidation exercises that impact their arrangements with us and may cause us to lose our approved supplier status with major customers. We cannot assureyou that our large customers will not terminate their arrangements with us or significantly change, reduce or delay theamount of services

one or more of our work orders or customer contracts are terminated, ourrevenue and profitability could be materially and

ordered from us, any of which would reduce our revenues. 5. Sales of our products are dependent on the availability of financing to the ultimate buyers of such products, a decline in the availability of consumer credit and increased consumer borrowing costs and default rates act as a risk to the

We believe that heavy equipment and capital goods are generally purchased through third-party financing. The recenteconomic developments and increase in interest rates has led to a decline in the availability of consumer credit, increasedconsumer borrowing costs and increased default rates. Such factors may negatively affect global equipment sales andthe continuation or worsening of these difficulties may lead to adverse effect on our business, results of operations, cash flows and financial condition. Further, volatility in interest rates affects the ability and willingness of prospective purchasers to obtain financing for the purchase of our products manufactured by us. These factors may result in decreasein our sales which may adversely affect our business, profitability and results of operations

Q. OUTSTANDING LITIGATIONS OF THE COMPANY, PROMOTERS, DIRECTORS OR ANY OF THE GROUP COMPANIES: Except as disclosed, there are no outstanding (i) criminal proceedings, (ii) actions taken by statutoryor regulatory authorities,

(iii) claims related to direct and indirect taxes, and (iv) material litigation, in each caseinvolving our Company, Subsidiary, Promoter and Directors. In relation to (iv) above, our Board in its meeting held on May 30, 2024, has considered and adopted a policy ofmateriality for the identification of material litigation. In terms of the materiality policy adopted by our Board, anyoutstanding litigation:

A. involving our Company and Subsidiaries: i. where the aggregate monetary claim made by or against our Company and our Subsidiaries, in any suchpending litigation proceeding is in excess of (i) two per cent (2%) of turnover as per the audited financial statement, (ii) two per cent (2%) of net worth as per the audited financial statements, or (iii) five per cent(5%) of the average of absolute value of profit or loss after

tax as per the last three (3) audited financial statements, whichever is lower, for the fiscal 2023; and ii. where the monetary liability is not quantifiable, or which does not fulfil the threshold specified in (i) above,but the outcome of which could, nonetheless may have a material adverse effect on the position, business operations, prospects or reputation of our Company:

B. involving our Directors and our Promoters (individually or in aggregate), the outcome of which would materially and adversely affect the business, operations, prospects, financial position, or reputation of our Company, irrespective of the

Further, there are no disciplinary actions including penalties imposed by SEBI ora recognized stock exchange against our Promoter, in the last five Fiscals including any outstanding action Further, there are no outstanding litigations involving our Group Companies, which will have a material impact on our

Tax Proceedings against our Company:

Sr. No.	Type of Tax	No. of cases outstanding	Amount involved (in Rs. lakh)		
1	Direct Tax	4	271.76		
2	Indirect Tax	Nil	Nil		
. REGULATORY ACTION, IF ANY - DISCIPLINARY ACTION TAKEN BY SEBI OR STOCK EXCHANGES AGAINST THE					

PROMOTERS IN LAST 5 FINANCIAL YEARS — NIL S. OUTSTANDING CRIMINAL PROCEEDINGS AGAINST THE PROMOTERS — NIL

T. PARTICULARS OF HIGH, LOW AND AVERAGE PRICES OF THE SHARES OF THE LISTED DEMERGED COMPANY/
TRANSFEROR COMPANY DURING THE PRECEDING THREE YEARS:

The high, low and average market closing prices recorded on the Stock Exchanges during the last three years and the number of Equity Shares traded on these days are stated below:

Fiscal	High (Rs.)	Date of High	Volume on date of High (number of Equity Shares)	Low (Rs.)	Date of Low	Volume on date of Low (number of Equity Shares)	Average market price of the Equity Shares for the year (Rs.)
2023-24	3,031.00	March 28, 2024	60	1,253.70	April 3, 2023	214	2,208.11
2023-22	1,328.20	March 10, 2023	1,037	580.40	May 12, 2022	922	907.59
2022-21	875.00	January 17, 2022	12,075	470.95	April 07, 2021	93	653.47

(Source: www.bseindia.com)

NO.							
Fiscal	High (Rs.)	Date of High	Volume on date of High (number of Equity Shares)	Low (Rs.)	Date of Low	Volume on date of Low (number of Equity Shares)	Average market price of the Equity Shares for the year (Rs.)
2023-24	3,018.55	March 27, 2024	2,964	1,246.90	April 3, 2023	4,288	2,036.22
2023-22	1,329.20	March 10, 2023	20,567	571.50	May 13, 2022	2,338	897.27
2022-21	876.20	January 17, 2022	1,31,014	477.85	April 06, 2021	9,552	652.75

(Source: www.nseindia.com)

. High, low and average prices are based on the daily closing prices. 2. In case of two days with the same high or low price, the date with the high volume has been considered.

U. MATERIAL DEVELOPMENT AFTER THE DATE OF LAST FINANCIAL STATEMENTS AS ON MARCH 31, 2021

Except as mentioned below, in the opinion of our Board, there have not arisen since the date of the last Financial Statements as on March 31, 2024, any circumstances that materially or adversely affect or are likely to affect our profitability taken as a whole or the value of our assets or our ability to pay our material liabilities within the next twelve months:

1. Hon'ble NCLT has, vide an order dated June 14, 2023, approved the Composite Scheme of Arrangement between

Renaissance Advanced Consultancy Limited, Renaissance Consultancy Services Limited, Renaissance Consultancy Services Limited, Renaissance Stocks Limited, Revathi Equipment Limited, Semac Consultant Private Limited and Renaissance Corporate Consultants Limited and their respective shareholders and creditors under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and other applicable laws. Pursuant to the Scheme, Demerged Undertaking 2 (as defined in the Scheme) (business of manufacturing and sales of drilling rigs and spares), is transferred to and vested into our Company. The Effective Date of the Scheme is July 10, 2023, with the Appointed Date of April 1, 2022. Accordingly, in accordance with the Scheme, our Company has allotted 30,66,943 Equity Shares of Rs.10/- each to the shareholders of Semac Consultants Limited (Formelly known as Revathi Equipments Limited) as on the Record Date in the ratio of 1:1 and the existing share capital of 10,000 equity shares of our Company was cancelled.

2. Our Company received in-principle approval from BSE and NSE on July 16, 2024, and July 18, 2024, respectively. Further, Our Company was granted an exemption from the application of Rule 19(2) (b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957 by the SEBI vide its letter no. [SEBI/HO/CFD/CFD-RAC-DCR1/P/OW/2024/26911/1] dated [August 23, 2024]. For and on behalf of the Board of Directors of Revathi Equipment India Limited

> Abhishek Dalmia Deenali Dalmia

Date: 03rd September 2024

Chairman & Managing Director

सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती, सोलापूर

श्री सिध्देश्वर बाजारपेठ, हैद्राबाद रोड, सोलापूर-४१३००५ फोन नं. २३७४६७८

जाहीर ई- टेंडर नोटीस

Carrier

Memorandum.

CARRIER TECHNOLOGIES INDIA LIMITED (Formerly known as UTC Fire & Security India Limited)

(Formerly known as UTC Fire & Security India Limited)
CIN: U29193MH1981FLC024364
Registered Office: Unit No. 4B, 2rd Floor, The Centrium,
Lal Bahadur Shastri Marg, Kurla West, Mumbai - 400070, Maharashtra, India
Phone: +91-22-61700700, Fax: +91-124-4825361 Website: https://www.carrier.com/commercial/en/in/ Email: gpccsindialegal@carrier.com

INFORMATION REGARDING 42ND ANNUAL GENERAL MEETING Dear Members.

The Forty Second Annual General Meeting ("AGM") of the Member of Carrier Technologies India Limited ("Company") will be held on, Thursday, the 26" September, 2024 at 11.30 A.M IST (Indian Standard Time) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all applicable provisions of the Companies Act. 2013 ("the Act") and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 20/2020, 22/2020, 33/2020, 39/2020, 02/2021, 19/2021, 21/2021 and 03/2022 dated 8" April 2020, 13" April 2020, 5" May 2020, 15" Jun. 2020, 28" September, 2020, 31" December, 2020, 13" January, 2021, 8" December, 2021, 14" December, 2021 and 5" May, 2022 respectively, issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") to transact the business set out in the Notice calling the AGM. Members attending the AGM through VC / OAVM will be counted for the purpos of ascertaining the quorum under Section 103 of the Act.

In accordance with the said circulars of MCA, the Notice of AGM and the Annual Report for the Financial Year 2023-2024 comprising Financial Statements, Board's Report, Auditor's Reports and other documents required to be attached therewith will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or the Depository Participant(s). The aforesaid documents ill also be available on the website of the Company at https://www.carrier.com/commercial/en/in/investor/ and also or the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at

www.evotingindia.com Manner of registering/updating email addresses:

Members holding shares in physical mode and who have not registered / updated their email addresses with the Company and / or Registrar & Share Transfer Agent of the Company can register update their email addresses and obtain the Notice of 42rd AGM, Annual Report and login details for joining the 42rd AGM through VC / OAVM facility by sending a scanned copy of the following documents by email to the Company at gpccsindialegal@carrier.com and / or to Registrar & Share Transfer Agent of Company a info@adroitcorporate.com.

(i) a signed request letter mentioning their name, folio no. and

address (ii) self-attested copy of the PAN Card and

(iii) self-attested copy of any document (e.g. Aadhar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member

Members holding shares in dematerialized mode, who have no registered / updated their email addresses with the Depository articipant(s), are requested to register / update their email addre with their Depository Participant(s)

Manner of casting vote(s) through e-voting:

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their vote on all the Resolution. set out in the Notice of the 42nd AGM. The Company is als providing the facility of voting through e-voting system during the 42' AGM ("e-voting"). Detailed Procedure for remote e-voting / e-voting and participation in AGM through VC / OAVM has been provided in the Notice of AGM which will be sent to you shortly and the same shall also be available on the website of the Company at https://www.carrier.com/commercial/en/in/ investor/.

The Members may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of the AGM for remote e-voting and e-voting. The same login credentials may also be used for attending the AGM through VC / OAVM.

The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM including procedure for joining the AGM through VC / OAVM, the instructions for remote e-voting and e-voting during the AGM. Please write to the Secretarial Department of the Compan at Carrier Technologies India Limited, Unit No.4B, 2nd Floor, Centrium, Lal Bahadur Shastri Marg, Kurla West, Mumbai - 400070, Maharashtra, India E-mail: gpccsindialegal@carrier.com and / or to the Registrar & Share Transfer Agent of Company at Adroit Corporate Services Pvt. Ltd. 17-20, Jafferbhoy Ind. Estate, 1* Floor, Makwana Road, Marol Naka, Andheri (E), Mumbai - 400059, Maharashtra, India or by email to info@adroitcorporate.com for any assistance Members are required to quote their folio number in al correspondence with the Company / Registrar & Share Transfer Agen of Company.

For Carrier Technologies India Limited

Nanda Kishore Lakkarajı Managing Director DIN: 05233356

The Investment Trust of India Limited

Registered Office: ITI House, 36 Dr. R. K. Shirodkar Marg, Parel, Mumbai - 400 012. Tel.: 022 4027 3600 Fax: 022 4027 3700 Website: www.itiorg.com Email: info@itiorg.com CIN: L65910MH1991PLC062067

(Rs. in Lakhs)

Amoun

2945 11



NOTICE is hereby given that the Thirty-Third (33") Annual General Meeting (AGM) of The Investment Trust of India Limited ("the Company") will be held on Friday, 27th September, 2024 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means (VC/OAVM). The 33rd AGM will be held in compliance with the Ministry of Corporate Affair

Notice of 33rd Annual General Meeting and Information on E-Voting

CFD/P0D-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023, Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2022/62 dated 13th May 2022, Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") (collectively, the "Circulars").

The Notice of the AGM along with the Audited Standalone and Consolidated Financial Statements, Board's Report and Statutory Auditor's Report (collectively referred to as "Annual Report") thereon for the financial year ended 31" March 2024 has been sent on Monday, September 2, 2024 by electronic mode to all the members whose email addresses are registered with the Company / Depository Participants ('DPs') / Registrar and Share Transfer Agent ('RTA'), as the case may be, in accordance with the aforementioned Circulars issued by the MCA SEBI and in compliance with the provisions of the Companies Act. 2013 and SEBI regulations

The Notice of the 33rd AGM and Annual Report for financial year 2023-24 is available on the website of the Company at www.itiorg.com and website of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively

E-voting

Pursuant to Section 108 of the Act and read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meeting 'SS-2', the Compan is providing e-voting facility to its members to cast their votes using an electronic voting system 'remote evoting' in respect of all businesses to be transacted at the ensuing Annual General Meeting through Central Depository Services (India) Limited ('CDSL') on all resolutions set forth in the Notice. Further, members are equested to take note of the followings:

1. The remote e-voting period commences on Monday, September, 23, 2024 at 9.00 a.m. (IST) and ends on Thursday, September 26, 2024 at 5.00 p.m. (IST). Thereafter, the remote e-voting module shall be disabled by CDSL for

Voting rights shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name of Members / Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, September 20, 2024.

A person who is not a Member as on the cut-off date i.e. Friday, September 20, 2024 should treat this Notice for information purpose only. However, the Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail addresses with the Company / Depositories or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date, i.e. Friday, September 20, 2024 may obtain the User ID and password by following instructions as mentione in the Notice of the AGM.

The Members attending the AGM should note that those who are entitle to vote but have not exercised their right to vote by Remote e-voting, may vote during the AGM through e-voting for all businesses specified in the accompanying Notice. The Members who have exercised their right to vote by Remote e-voting may attend the AGM but shall not vote at the AGM.

The members who have not registered their email addresses and holding equity shares in the Demat mode are requested to register their email addresses and modified equity shares in the Demat mode are requested to register their email addresses with their respective Depository Participants and members holding equity shares in the physical form may get their email addresses registered with the Registrar & Share Transfer Agent viz. Purva Sharegistry India) Private Limited by sending the request at support@purvashare.com The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate Number, PAN, Mobile and E-mail etc.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-voting from the CDSL e-voting system, you can write an email to <u>helpdesk</u> <u>evoting@cdslindia.com</u> or contact at toll free no. 1800 21 09911.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai – 400 013 or send an email to helpdesk, evoting@ cdslindia.com or call toll free no. 1800 21 09911 For The Investment Trust of India Limited

Place: Mumbai Date: September 02, 2024 Vidhita Nark Company Secretary

NAME CHANGE

Poonam Jain D/o Late Luxmi Chand Jain Now W/o Manoj Garg (Aadhar card No.6912 0482 8942) aged about 52 Years, Resident Of B-X/479, St.No.1, Patel Nagar, Barnala-148101 Punjab, have changed my name to Poonam Garg After Marriage



MPA Management Group, IDBI Towe 11th Floor, B- Wing, WTC Complex,

NOTICE FOR INVITING QUOTES FOR INSURANC UNDER MASTER INSURANCE POLICY Sealed Tenders are invited by IDBI Bank Ltd. from Gene

insurance companies/Firms duly registered with IRDA for prov quotation for premium for insuring the assets of closed/ operational units charged to IDBI Bank Ltd. & other lenders covering silent risks namely Burglary & Fire with Standard perils under Master Insurance Policy (MIP). Last date for submission of quotation is September 13, 2024 till 3:00 pm. For other details the interested bidder is advised to visit the IDBI Bank Ltd. webs www.ldblbank.in (Notices & Tenders). Any further Corrigen in respect of the above shall be posted on Bank's website no separate notification shall be issued in the newspapers. nediatory: - Anand Rathi Insurance Brokers.

Date : 03/09/2024

(GM- NMG



PRAKASH STEELAGE LIMITED CIN- L27106MH1991PLC061595

Regd. Office: 101, 1st Floor, Shatrunjay Apartment, 28, Sindhi Lane, Nanubhai Desai Road, Mumbai – 400 004. Tel. No. 022 6613 4500, Fax No. 022-6613 4599, E-mail- cs@prakashsteelage.com, Website-www.prakashsteelage.com

PUBLIC NOTICE - 33rd ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) NOTICE is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the member of the Prakash Steelage Limited (the company) will be held on Friday, September 27, 2024 at 3.00 P.M. (IST) through video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM facility provided by the Central Depositories Services Limited ('CDSL') in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and the rules made thereunde read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021, 02/2022 and 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 and all other relevan circulars issued from time to time (collectively referred to as "MCA Circulars"), and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021 11.SEBI/HO/CD/CMD2/CIR/P/2022/62.SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 and SEB HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated May 12, 2020, January 15, 2021, May 13 2022, January 5, 2023 and October 7, 2023, issued by the Securities and Exchange Boar of India (SEBI Circular) to transact the business set out in the Notice convening the AGM Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2023-24 will be sent in electronic mode to the shareholders whose e-mail ids are registered with the Compan or the Depository Participant(s). The aforesaid documents will be available on the website of the Company at www.prakashsteelage.com and on the website of the stock exchange at www.bseindia.com and www.nseindia.com. As per the MCA Circulars and

to any shareholder. Manner of registering and updating email addresses:

a) Members holding shares in physical mode are requested to send an email t cs@prakashsteelage.com/charmi@bigshareonline.com along with necessary documents like Folio No., Name of member (s) and self-attested scanned copy of PAN Card or Aadhaar card for registering their email addresses

SEBI Circular, no physical copies of the notice of AGM and Annual Report will be sen

Members holding Shares in Demat mode are requested to contact their respective Depository Participant for registering the email addresses. Manner of remote e voting and e- voting during the AGM: The Company is proving e voting facility (remote e-voting) to its shareholders to cas

their votes on all the resolutions set out in the notice of the AGM. Additionally, the Company is facility of voting through e-voting during the AGM (e-voting). The procedure for remote e-voting and e-voting during the AGM by the Shareholders holding shares in electronic mode/physical mode will be provided in the in the Notice of AGM.

For Prakash Steelage Limited

Place: Mumbai Date: September 03, 2024

Prakash C. Kanugo Chairman & Managing Director DIN: 00286366 जा. नं. ई-टेंडर/१३३१ कृषि उत्पन्न बाजार समिती, सोलापूर येथील कामांकरीता योग्य वर्गात नोंदणीकृत कंत्राटदारांकडून बी-१

नमुन्यातील टेंडर https://www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर श्री सिध्देश्वर बाजार पेठेतील १) फळे व भाजीपाला विभागातील सेलहॉल डी. एफ. एच. व जे या चार सेलहॉलचे जुने सिमेंटचे पत्रे काढून त्या ठिकाणी नविन लोखंडी पत्रे घालणे व टर्बो फॅन बसविणे व सेलहॉल दुरुस्ती करणे कामाचे रु १,३०,८४,०५१/- २) भुसार बाजारातील बांधलेल्या शॉपिंग सेंटर ब्लॉक ए च्या पहिल्या मजल्यावरील ७. ८ व ९ या तीन रुमची दुरुस्ती करणे कामाचे रु.३,८१,८५७/- या कामाकरीता दि.३/९/२०२४ ते दि.१०/९/२०२४ पर्यंत ई-टेंडरने मागवीत आहे. सदर ई-टेंडरची सविस्तर माहिती वरील वेबसाईटवर उपलब्ध आहे. आर्किटेक्ट, शरदचंद्र एच. भोसले ॲन्ड असोसिएटस सही

कर्डवाडी, ता.माढा, जि. सोलापर प्र. सचिव प्रशासक मो नं ९८२२०९७३६२ कृषि उत्पन्न बाजार समिती, सोलापूर

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public at large tha the undersigned Advocates are investigating the title of M/s. Laxmi Leela Constructions LLF Partnership Firm duly registered under the rovisions of Limited Liability Partnership Act, 2008 having LLP Identification Number – ACF 6376, PAN: AALFL3771E having registered office at C.1.S. 54/8 Ienement No. 15/60, Goregaon Yeshwarit Nagar CHSL, Goregaon West, Mumbai – 400 104 and office at Gate No- 2, Rd Number 2, near Anmol Fortune, Teen Dongari, Yashwant Nagar, Goregaon West, Mumbai – 400 104 and having its place of business at Gate No. 02. Vinayak Nagar, Unnat Nagar No. 02, Teen Dongari, Goregaon West, Mumbai – 400104 in respect of the property more particularly described in the SCHEDULE hereunder written.

m. demand or estate interest in respect of the said property or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien charge, maintenance, license, gift inheritance, share, possession, easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the addres mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 14 (Fourteer days from the date of publication hereof, failin hich it shall be presumed that there are no aims and that claims, if any, have been waived off and the undersigned shall procee issue a Title Certificate in respect of the

Il persons having or claiming any right, title,

same.

SCHEDULE OF THE PROPERTY

ALL THAT piece and parcel of Plot No. 269

C.T.S. No. 523, admeasuring about 497.10
square meters or thereabouts of Village square meters or intereabouts of village Pahadi Goregaon West, Taluka Borivali, District Mumbal Suburban lying, being and situated at Plot No. 269, Jawahar Nagar, Road No. 12, Goregaon – West, Mumbal 400 104 along with the building structure standing thereon and known as "SHEETAL APARTMENT CO-OPERATIVE HOUSING MINTER" in the Perceitation District SOCIETY LIMITED" in the Registration Distric and Sub-District of Mumbai Suburban. Date: 03-09-2024, Place: Mumbai

> Mr. Millind Nar Unit No. 1C, Opp. Gulmohar CHS Ltd., Aarey Road, Sitaram Patkar Marg, Goregaon (W), Mumbai – 400 104. Email Id: mandarjoshi108@gmail.com Mob: +91 99677 12556. Email Id: milindr ilindnarglc@gmail.com Mob: +91 8080651995

Sd/-, Mr. Mandar Josh

NOTICE OF DISSOLUTION OF **PARTNERSHIP** PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE is hereby given that the partnership heretofor subsisting between MR. NISARG SHAH & MR. RIYAZ SAYED Carrying on Business of Buying and Selling of Used Cars at Office No. 166 Parekh Nagar, S.V. Road, Opp Shatabdi Hospital, kandivali (West) Mumbai 400067 under the name of "CAR DUKAAN" stands dissolved as w.e.f 31st October 2023. Henceforth NISARG SHAH is no longer a part of this company from this date As such any person and/or persons dealing with the above firm shall do it at his or her own risk and costs. Place: Mumbai **NISARG SHAH** Date: 03/09/2024

PUBLIC NOTICE

S. Shah and Mr.Vijay S. Shah partner o Suprem Industrial Corporation of Officeno. 20 n the Dhanlaxmi Premises Co-operation Society Ltd having address 161/163/165 Narayan Dhuru Street, Mumbai-400 003 has ntimated to society wide their letter date 30.08.2024 that they are going to sell their Office no. 20 to Mr. Mukesh K. Sisodiva, R/o Ghatkoper (E), Mumbai and request the society to issue a No Objection certificate for the sale purpose.

Any financial institutions or any person including legal heirs, having any claim, right title, interests or objection over the said office shall inform the undersigned in writing with supporting proofs within a period of 14 days rom the date of publication of this notic ailing which any such claim by anyone shall not be considered and the society will issue Sale NOC to Mr. Sharad S. Shah and Mr. Vijay S. Shah partner of Suprem Industria Corporation of office no. 20.

For and on behalf o Dhanlaxmi Pre. Co-op.Soc.Ltd Place: Mumbai Hon, Secretary Date: 03/09/2024



Place: Hvderabad Date: 03.09.2024



























श्रीगणरायाच्या आगमनापूर्वी खड्डे

दुरुस्तीसह रस्ता सुधारणा कामाला वेग

आगमन निर्विघ्नपणे पाडण्याकरिता सर्व विभागातील रस्ते सुधारण्याचे काम शहर अभियंता विभागाने युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विभागांमधील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्तेही 95% खड्डेमुक्त करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे उर्वरित पाच टक्के रस्तेही खड्डे मुक्त करण्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे.

श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिका –

२०२४ 'चे अतिरिक्त

महानगरपालिका आयुक्त

डॉ .अमित सैनी यांच्या हस्ते प्रकाशन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क

विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या व

बृहन्मुंबई महानगरपालिका मुद्रणालयाद्वारे

मुद्रित करण्यात आलेल्या 'श्री गणेशोत्सव

माहिती पुस्तिका - २०२४'चे प्रकाशन

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व

उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते आज

करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव

मंडळांना आणि गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या

अनुषंगाने पूरक माहिती देणारी पुस्तिका

जनसंपर्क विभागाद्वारे दरवर्षी प्रकाशित

करण्यात येते. त्यानुसार यंदा देखील या

आम्ही दिवंगत रेखा एन. शाह यांचे कायदेशी

वारस सूचना याद्वारे आम जनतेस देत आहोत की

मूळ संयुक्त मालक फ्लॅट क्र. जी-२, तळ मजल

रूची टॉवर सीएचएस, सुदामा कॉम्प्लेक्स, भाईंदर, ठा<mark>ण</mark>े

मृत्यू दि. २०.०२.२००७ रोजी झाला त्यांना कोणतेही

दुखणे नव्हते व श्रीम. रेखा एन. शाह यांच

मृत्यू दि. २१.०२.२०१९ रोजी झाला त्यांच्या मार्ग

१. नरेंद्र डी. शाह (पती) २. अमी शाह (मुलगी) व

३. गौरव एन. शाह (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस

आहेत. नोंदणीकरण रिलीज करार दि. ३१.०५.२०१९

मार्फत अमी शाह (मुलगी) व गौंरव एन. शाह (मुलगा)

यांनी त्यांचे शेअर्स, हक, अधिकार व हितसंबंध सद

म्लॅटमधील नरेंद्र डी. शाह यांच्या नावे केले. व त्यांनी

सोसायटी अहवाल अनुसार शेअर्सचे हस्तांतरण

मयत सभासद यांच्या शेअर्स/ फ्लॅट व हितसंबंधांचे

व्याकडून दावे वा आक्षेप मागवीत आहोत र

कोणाही व्यक्तीस जर कोणतेही दावे, हक वा अधिका

असल्यास तसेच विक्री, अदलाबदल, गहाण, भेट

न्यास, प्रभार, वारसा, देखभाल, ताबा, धारणाधिका

भाडेकरार वरील सदर फ्लॅट संबंधात असल्यास त्यांनी /

तीचे आक्षेप जर काही असल्यास लेखी स्वरूपात सदर

सचनेच्या तारखेपासन ७ दिवसांच्या आत कार्यालय

क्र. ५, १ ला मजला, नीलम गुलझार सीएचएस, पारसी

वाडा, अंधेरी पूर्व येथे सादर करावे अन्यथा कोणतेर्ह

दावे विचारात घेतले जाणार नाहीत व दावे काही

करण्याकरिता सभासद यांना अर्ज केला आहे.

मालमत्तेचे मूळ संयुक्त मालक आहेत

श्रीम. कमलाबेन पी. शाह यांचा

पुस्तिकचे प्रकाशन करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या

मुंबई, दि. ०२ (प्रतिनिधी) : मुंबई

अभियंता श्री. शिरीष आरदवाड कार्यकारी अभियंत्यांसह सर्व

उपस्थित राहन या कामावर संपूर्ण लक्ष ठेवून आहेत. ही शास्त्रीय अतिशय छोट्या खङ्घांसाठी कोल्ड मिक्स

आकाराच्या खड्डे दुरुस्तीसाठी मिक्स इंटरलॉकचाही वापर केला जात रस्त्याची पातळी व खड्डयामध्ये भरलेल्या मटेरियलची पातळी समान राहील याकडे बारकाईने लक्ष दिले जात असून खड्डे दरुस्ती केलेल्या जागेवर पुन्हा खड्डा पडणार नाही अशाप्रकारे दुरुस्ती करण्याची काटेकोर काळजी घेण्याचे निर्देश शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड यांच्यामार्फत देण्यात आले असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे

DELPHI

डेल्फी वर्ल्ड मनी लिमिटेड (यापर्वीची ओळख एबिक्सकॅश वर्ल्ड मनी इंडिया लिमिटेड `

सीआयएन : एल ६५९९०एम एच १९८५ पीएलसी०३७६९७

नोंदणीकृत कार्यालय : ८ वा मजला, मानेक प्लाझा, कलिना सीएसटी रोड, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०० ०९८ दूरध्वनी क्रमांक : + ९१- २२- ६२८८१५००, इ मेल : corp.relations@ebixcash.com संकेतस्थळ : www.indiaforexonline.com

कंपनीच्या समभागधारकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सूचना

हेल्फी वर्ल्ड मनी लिमिटेड यांच्या सभासदांची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम किंवा सभा) शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी दपारी १, लागु असणाऱ्या सर्व त्या तरतुर्दीना अनुसरून आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांना अनुसरून आणि त्यासह वाचा सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोः : एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १७/ २०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक २०/ २०२० दिनांकीत ५ मे २०२०, सामा ०२३ जी कॉपेरिट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत (एमसीए) तसेच सेबी यांनी त्यांचे परिपत्रक कमांक सेबी / एच ओ / सीएफडी / सीएमडी : वेबी / एच ओ / सीएफडी / सीएमडी २/ सीआयआर / पी /२०२२/ ६२ दिनांकीत १३ मे २०२२. परिपत्रक क्रमांक सेबी / एच ओ / सीएफडी / पीओडी १६७ दिनांकीत ०७ ऑक्टोबर २०२३ आणि अन्य आवश्यक ती परिपत्रके जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि सेबी यांनी जारी केली आहेत (या वषयानरूप घेण्यात येणार आहे. सभासद सदरील वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातन उपस्थित राहन सहभाग घेऊ शकतात ारील प्रमाणे नमूद केलेल्या परिपत्रकाच्या अनुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३- २४ करिताची वित्तीय पत्रके त्यासह संचाल मंडळाचा अहवाल. लेखापरीक्षक यांचा अहवाल आणि या कागदपत्रांना जोडण्यासाठी आवश्यक असलेली अन्य आवश्यक प्रपत्रे अशा सभासदांना ०२ सप्टेंर २०२४ रोजी निर्गमित करण्यात आली आहेत, ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरीज पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. वरील प्रम नमुद् केलेली सर्व ती प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थळ http://<u>indiaforexonline.com</u> /invester -pdf / Annual Report २०२१- २२. pdf आणि स्टॉब एक्सचेंज यांची संकेतस्थळे म्हणजेच <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> येथे उपलब्ध आहेत. सदरील कागदपत्रांची प्रत नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ तसेच त्यासह याचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण

आलेल्या सधारणा आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४४ यांना अनसरून, कंपनीच्या सभासदां गार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व त्या विषयांवर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हकक बजावता यावा यासाठी कंपनी आपल वभासदांना इ मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. समधागधारकांनाइ मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्यारिटीज डिपॉझिट लेमिटेड (एनएसडीएल) यांची सेवा घेतली आहे. सभासद खालील प्रमाणे नमुद केलेल्या तारखांना एनएसडीएल यांनी उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रॉनित नतदान सुविधेचा अवलंब करून इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावू शकतात याच प्रमाणे वर्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी इ मतदान सुविधा सभासदांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेर

उपस्थित असतील आणि ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान सुविधेचा अवलंब करून मतदानाचा टक्क बजावलेलानाही अ गंभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदानाचा हक्क बजाव् शंकतात. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) दूरस्थ इ मतदा पद्धतीने मतदान करण्यासाठी इ मतदान सुविधा तसेच ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग घेण्यासाठी व्हीसी / ओएव्हीएमसुविधा आणि वार्षि ार्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर २०२ ने शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत बंद राहतील. सर्व सभासदांना कळविण्यात येते की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कामकाज घेण्यात येईल

बी) दुरस्थ इ मतदान कालावधीला प्रारंभ होण्याची तारीख आणि वेळ : मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर २०२४ भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९. ०० वाजत डी) वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांची इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतांची पात्रता निर्धारित करण्यासाठी निर्धारित करण्यात आलेली तारीख : २० सप्टेंब

) अशी व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली आ आणि कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार दिनांक ०२ सप्टेंबर २०२४ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी वर्षांगेक सर्वसाधारण संभेच्या सचनेत देण्यात आलेल्या प्रक्रियेचा अवलंब करू शकते. अशी व्यक्ती इ मतदानासाठी आधीच

एनएसडीएल यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर ती व्यक्ती तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरू शकते एफ) सभासदांनी कृपया नोंद घ्यायाबी

) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि सभासद जे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असती

मतदान करता येणार नाही.

असतील असे सभासदच दरस्थ इ मतदान पदतीने मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्यासाठी पात्र असतील नी) कंपनीच्या तसेच एजन्सीच्या संकेतस्थळाचा पत्ता जिथे संभेची सचना प्रकाशित करण्यात आली आहे तो www.indiaforexonline.com

www.evoting.nsdl.com असा आहे

श्री विनय सिंग, कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी, इ मेल आयडी : <u>corp.relations@ebixcash.com</u>, संपर्काचा तपशील : + ९१ २२ ६२८ १५००, पत्ता : ८ वा मजला, मानेक प्लाझा, कलिना सीएसटी रोड, विद्या नगरी मार्ग, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०० ०९८

डेल्फी वर्ल्ड मनी लिमिटेड यांच्या करित

स्वाक्षरी / विनय सिंग स्थळ : मुंबई कंपनी सेकेटर्र एम क्रमांक : एसीएस ४४९२८

Change Of Name Change Of Name

सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा

आवश्यक आहेत. गणेश मंडळांनी

प्लाडा इन्फोटेक सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन : L/72900MH2010PLC209364

जुना नगरदास रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०६९

भासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की, प्ला<mark>डा इन्फोटेक सर्व्हिसेस लिमिटेड (कंपनी)</mark> यांच्या सभासदांर्च

१४ वी (चौंदावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी १२.००

वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑब्डओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत

अहवाल सेबी (एकत्रितरित्या संबंधित सर्क्युलर म्हणून संदर्भित) व मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्याद्वारे

जारी लागू विनियमन अनुसार सभासदांना ईमेल मार्फत पाठविला आहे व सभासदांचे रजिस्ट्रर व लाभार्थी

वार्षिक अहवालाची प्रत कंपनीची वेबसाइट <u>www.pladainfotech.in</u> वर उपलब्ध तसेच एनएसई

सर्व सभासदांना एमसीए सर्क्यलम व सेबी विनियमन यांच्यासह कंपनी कायदा अंतर्गत रिनॉकिंग संबंधात व्हीसी.

ओएव्हीएम मार्फत सभेमध्ये उपस्थित राहावे. सदर कालावधीच्या दरम्यान कंपनीचे सभासद जे डिमटेरियलाईज्ड व

प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीखा सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ अनुसार

सभासद विनंती ivote@bigshareonline.com वा investors@bigshareonline.com वर

पाहु शकतात. त्यामुळे सूचनेमध्ये व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता तपशील व

कोणाही व्यक्तीस कंपनीचे शेअर्स ताब्यात आहेत व कंपनीचे सभसद आहेत त्यांना कंपनीचे रजिस्ट्रर व शेअर

ट्रान्सफर एजन्ट आरटीए कंपनीची वेबसाइट आयएसआर-१ (कंपनीची वेबसाइट वर उपलब्ध) अनुसार सदर

गरोक्ष ई–मतदान व ई–मतदानाच्या मार्फत मतदान पार पाडण्याकरिता विस्तृत तपशील वा माहिती सर्व सभासदांन

प्रकाश स्टीलेज लिमिटेड

सीआयएन : L27106MH1991PLC061595

नोंदणीकृत कार्यालय : १०१, १ ला मजला, शत्रुंजय अपार्टमेंट, २८ सिंघी लेन, नानूभाई देसाई रोड, मुंबई ४०० ००४.

दूर: ०२२-६६१३४५०० फॅक्स क्र. ०२२-६६१३४५९९

इमेल : cs@prakashsteelage.com वेबसाइट : www.prakashsteelage.com

जाहीर सूचना - व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिडीओ विज्युअल मीन्स

(ओएव्हीएम) मार्फत आयोजित कंपनीची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सचना याद्वारे देण्यात येते की. प्रकाश स्टीलेज लिमिटेडच्या सभासदांची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

(एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत

शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी दु. ३.०० वा. भाप्रवे एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर

विचार विनीमय करण्याकरिता आयोजित करण्यात येत आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतूदी

अनुसार व नियम अनुसार सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, १७/२०२०

दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दि. ५ मे, २०२० व सामान्य सर्क्युलर क्र. ०२/२०२१

दि. १३ जानेवारी, २०२१ व सर्क्युलर क्र. २१/२०२१ दि. १४/२०२१, सामान्य सर्क्युलर क्र. २/२०२२

दि. ०५ मे, २०२२ व सर्क्युलर क्र. १०/२०२२ दि. २८ डिसेंबर, २०२२ व सर्व अन्य संबंधित सर्क्युलर्स

अनुपालन दि. १२ मे. २०२० व १५ जानेवारी. २०२१, १३ मे. २०२२ व ०५ जानेवारी, २०२३ अनुसा

सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर) एजीएमच्या ठिकाणी सूचनेमध्ये निर्देशित

एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता कंपनी वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्र

यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत पाठवावा. सदर दस्तावेज कंपनीची

वेबसाइट <u>www.prakashsteelage.com</u> वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट

www.bseindia.com व www.nseindia.com वर उपलब्ध आहे. एमसीए सर्क्युलर व

सेबी सर्क्युलर अनुसार एजीएम व वार्षिक अहवालाची सूचनेची प्रत्यक्ष प्रत कोणत्याही भागधारक यांना

ए) भागधारक ज्यांचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपातील असतील व त्यांनी अद्याप त्यांचे ईमेल

आवश्यक दस्तावेज फोलिओ क्र. सभासदांचे नाव व सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत पॅन कार्ड व आधार कार्ड

बी) सभासद जे डिमॅट स्वरूपातील धारक आहेत त्यांनी कपया त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस

कंपनीने ई-मतदान सुविधा (परोक्ष ई-मतदान) सर्व सभासद यांना एजीएमच्या सूचनेमध्ये सर्व ठरावांवर

पार पडलेल्या मतदानावर अवलंबून आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएमच्या दरम्यान ई-मतदान मार्फत

मतदान सुविधा दिली आहे (ई-मतदान). परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाची प्रक्रिया एजीएमच्या दरम्यान

भागधारक यांना शेअर्स धारक असलेल्या ईलेक्टॉनिक स्वरूपात / प्रत्यक्ष स्वरूपात एजीएमच्या सूचनेमध्ये

यांना ईमेल आयडीवर नोंदणीकरण करावे. परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाचे स्वरूप एजीएमच्या

cs@prakashsteelage.com/charmi@bighsareonline.com

एजीएमच्या सूचनेमध्ये आयोजित व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे

मालक यांना **शुक्रवार, दि.** ३० **ऑगस्ट, २०२४** रोजी कंपनी/ डिपॉझिटरी मार्फत केला आहे.

गवश्यक तपशील investors@bigshareonline.com वर स्वाक्षरीकृत करावे.

ने सभासद प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक आहेत/ ज्यांचे ईमेल वर करावे

दि. ०२ सप्टेंबर, २०२४

लिमिटेड <u>www.nscindia.com</u> वर उपलब्ध आहे.

कृत कार्यालय : संतोष ए. मिश्रा कंपाऊंड, मोग्रापाडा, मोग्रा गाव, ऑप

(वार्ताहर) : सार्वजनिक गणेश स्वरूपातील तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध आहे. या जोडणीसाठी घरगती यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे वीजदर आकारण्यात येणार आहे. तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी या प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल व वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर राष्ट्रीयकृत बँक खाते

मंडळांना

अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन वीजजोडणीसाठी महावितरण कार्यालयाशी संपर्क

नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, विद्यत निरिक्षक

देखाव्यांची उभारणी करताना लघुदाव व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे इ. यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे

AccelerateBSi

ॲक्सलरेटबीएस इंडिया लिमिटेड (पूर्वीचे ॲक्सलरेटबीएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात)

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय ६०४, क्वांटम टॉवर, ऑफ एस. व्ही. रोड, राम बाग, मालाड पश्चिम, मुंबई ४०० ०६४ सीआयएन : L72200MH2022PLC390266 वेबसाइट : <u>www.acceleratebs.com</u> इंमेल : investors@acceleratebs.com

बोनस शेअर्स जारी करण्याकरिता अहवाल तारीख

सुचना याद्वारे देण्यात येते की, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ४२ अनुसार व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत कंपनीने गुरु**वार दि. १२ सप्टेंबर, २०२४** ही शेअर्सच्या आवंटन हेतु रेशिओं ३:५ अर्थात ३ (तीन) इक्विटी शेअर्स रु. १०/– प्रत्येकी (भारतीय रुपये दह प्रत्येकी) प्रत्येक ५ (पाच) विद्यमान इक्विटी शेअर्सकरिता रु. १०/- प्रत्येकी (भारतीय रुपये दहा प्रत्येकी) कंपनीचे

ॲक्सलरेटबीएस इंडिया लिमिटेडकरित

ठिकाण : मुंबई दि. ०२ सप्टेंबर २०२१

अभिषेक जैन

एसीएस क्र. ७०९९०

कंपनी सचिव व अनपालन अधिकारी

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचाल डीआयएन : ०६९८२६५

हेमंत सर्जिकल इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन : U33110MH1989PLC051133

५०२, ५ वा मजला, एकस्टेसी बिझीनेस पार्क को-ऑप. सोसायटी लिमिटेड, जे.एस.डी

रोड, मुलुंड पश्चिम मुंबई ४०० ०८०.

दूर. +९१-२२-२५९५२८९ ईमेल : cs@hemantsurgical.com वेबसाइट : www.hemantsurgical.com

कंपनीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

<mark>इमंत सर्जिकल इंडस्ट्रिज लिमिटेड</mark> (कंपनी) च्या सभासदांनी ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी) सुविधा/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फर बुधवार, दि. २५ सप्टेंबर, २०२४ रोजी १२.३० वा. एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्य गांवरआयोजित केली आहे व विविध एमसीए व सेबी सर्क्युलर अनुसार एजीएम मध्ये आयोजित केर आहे. सभासदांनी व्हीसी/ ओएव्हीएम सुविधा मार्फत एजीएममध्ये सहभागी व्हावे.

भासदांनी कृपया नोंद घ्यावी की, कंपनी कायदा, २०१३ (ऑक्ट) च्या लागू तरतूदीच्या सर्व अनुपालन नियम अनुसार कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय अंतर्गत सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० २०/२०२० व १०/२०२२ अनुसार ८ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व २८ डिसेंबर, २०२२ व २५ सप्टेंबर, २०२३ अनुक्रमे मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) मंत्रालय (एकत्रितरित्या एमसी। र्क्युलर्स म्हणून संदर्भित) केली आहे.

गील एमसीए सर्क्युलर अनुपालन व सेबी सर्क्युलर क्र. सेबी/ एचओ/सीएफडी/ पीओडी-२/पी प्तीआयआर/२०२३/४ दि. ५ जानेवारी, २०२३ अनुक्रमे व एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल वित्तीय वा २०२३–२०२४ अनुसार एजीएम सुचना दि. ०२ सप्टेंबर, २०२४ रोजी पाठविली होती व कंपनीचे सभास ांना ईमेल आयडी नोंदणीकृत कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/ आरटीए सह नोंदणीकृत केले असू-दि. ३० ऑगस्ट, २०२४ रोजी केले आहेत. एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल वित्तीय अहवाल २०२३ २०२४ करिता कंपनीची वेबसाइट <u>www.hemantsurgical.com</u> वर व बीएसई लिमिटेड

www.bseindia.com वर उपलब्ध आहे. प्रवाद्या व्यक्ती कंपनीच्या सभासद असतील तर एजीएमच्या ठिकाणी सूचना पाठवावी व एजीएमच्य सूचनेमध्ये प्रदानित युजर आयडी व पासवर्ड निर्घारित तारीख आहे. ई-मतदान मोड्युल सभेच्या हेतुकरित मेनीटांच्या आत अकार्यरत केला जाईल. सभासद ज्यांनी मतदान केले नसेल त्यांनी सभेमध्ये मतदा करावे व ई-मतदान संबंधात सभासदांनी cs@hemantsurgical.com विद्यमान युजर आयडी गसवर्ड यांना प्राप्त करावा.

पनी कायदा व अनुच्छेद ९१ व अन्य लागू तरतूद सहवाचन व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारण नियम २०१५ सहवाचन नियम २० अंतर्गत सेबी (एलओडीआर) विनियमन २०१५ अनुसार सभासदांच रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर बुक्स बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ ते बुधवार, दि. २५ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहिल.

हे कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ व सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) च्या नियम २ सेच सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ व ४७ अंतर्गत सधारित कंपनी एजीएमच्या सचनेमध्ये निर्देशित करण्याकरिता परो१ —मतदान (ई–मतदान) त्यांच्या सभासदांना प्रदान करत आहे. सभासदांचे मतदान हक्क डक्विटी भांडवलाच्य प्रदानाकरिता आयोजित केले आहे. सभासदांनी एमसीए व सेबी यांच्याद्वारे जारी सर्क्युलर यांच्यासह

भासदांनी कृपया त्यांचे ईमेल आयडी अद्ययावत करावे व वार्षिक अहवाल/लॉगीन क्रेडेंशिअल यांची लेक्ट्रॉनिक प्रत बुधवार, दि १८ सप्टेंबर, २०२४ (निर्धारित तारीख) ाठविण्यात आला आहे. परोक्ष ई–मतदान माहिती प्रकाशन केली आहे व निर्धारित तारीख अनुसार एजीएमची सचना व शेअर्स धार यांना पाठवणी पूर्ण केली आहे. एनएसडीएल द्वारे ई–मतदान मार्फत एजीएमच्या ठिकाणी मतदानाकरि

. गरोक्ष ई–मतदान कालावधीची सुरुवातीची तारीख व वेळ : रविवार, दि. २२ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९

वा. (भाप्रवे) आहे व परोक्ष ई–मतदान मंगळवार, दि. २४ सप्टेंबर, २०२४ रोजी ५.०० वा. (भाप्रवे) बंद होईल व मोड्यल एनएसडीएल द्वारे मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल व सभासदांनी सदर) तारीख व वेळेनंतर ईलेक्ट्रॉनिकली मतदान करावे. मतदानाचे स्वरूप व माहितीकरिता परोक्षरित्या सभासद ज डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील प्रत्यक्ष स्वरूपातील धारक असतील तर सभासदांनी एजीएमच्या सूचनेमध् भासद ज्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटरीजसह नोंदणीकृत नाही आहेत त्यांनी सदर पूर्वी खालील

जीएमच्या सचनेमध्ये प्रस्तावित ठरावांकरिता ई-मतदानाकरिता लॉगीन क्रेडेंशिअल प्राप्त करावे. रखादी व्यक्तीने जर कंपनीचे शेअर्स ताब्यात घेतले असतील व सभासद बनली असेल तर बुधवा दि. १८ सप्टेंबर, २०२४ रोजी एजीएमची सूचना शेअर्स धारक यांना निर्घारित तारीख अनुसार पाठविली आं

एनएसडीएल evoting@nsdl.co.in or investor@bighareonline.com व –मतदानाकरिता लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा वा टोल फ्री क्रमांक एनएसडीएल वर ई–मतदा एखाद्या व्यक्तीचे नाव जर सभासदांचे कोणत्याही चौंकशीकरिता तुम्ही ई–मतदान युजर मॅन्युअल संबंधात

Frequently Asked Question (FAQs) पाहावे व <u>www.evoting.nsdl.com</u> वर पर्क साधावा व एनएसडीएल यांना सरिता मोटे यांना ०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० व evoting@nsdl.co.in वर संपर्क साधावा.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये हेमंत सर्जिकल इंडस्ट्रिज लिमिटेडकरित सही/-

Change Of Name

कंपनी सचिव

Change Of Name Change Of Name

सही/-

रष्मी वाडेकर व कं.

I HAVE CHANGED MY NAME **JITENDRAKUMAR** MANOHARLAL BATHIJA TO JEETENDRA MANOHARLAL DOCUMENT

दि. ०३.०९.२०२४

ठिकाण : मुंबई

MRS. SUFIYA-BANO ANFES KHAN HAVE CHANGED MY NAME FROM MRS. SAFIA-BANO MOHD ANEES KHAN TO MRS SUFIYA-BANO ANEES AS PER MY DOCUMENTS.

MRS. SUFIYA-BANO ANEES KHAN, HAVE CHANGED MY NAME FROM MRS. SUFIYA-BANO ANIS KHAN TO MRS. SUFIYA-BANO ANEES KHAN AS PER MY DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD YAKUB S/O ABDUL KAYAM ANSARI TO MOHAMMAD YAKUB DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD SHAMSUDDIN NABAB KHAN TO MOHAMMAD SHAMSHUDDIN NAWAB KHAN AS PER **DOCUMENTS**

I HAVE CHANGED MY NAME FROM CHOWDHARI JULALUDDIN ABDUL **JALALUDDIN** SAMAD CHAUDHARY AS

PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME SUNASRA TO RAFIK ISHAQ SUNASRA AS PER

DOCUMENT. I HAVE CHANGE MY NAME RASHID ALAM SHAIKH TO RAASHID ALAM SHAMSUDDIN SHAIKH AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY OLD AYESHA PARVEEN NASEEM TO MY NEW NAME AYESHA MOHD. NASEEM ANSARI AS PER AADHAR NO=2903 1546 9279.

I HAVE CHANGED MY NAME FROM MUKESH ASHOK KAHAR MUKESH ASHOK KAHAR AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME

FROM PUNEET KUMAR PUNEET KUMAR SINGH AS PER DOCUMENT

FROM GURUDEO SINGH SINGH AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME

I HAVE CHANGED MY NAME

FROM KRISHNA KUMARI THAKUR TO KRISHNA SINGH AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM MRUGABEN JANAK

SHAH TO MRUGA JANAK

SHAH AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM RESHMA SHAH TO RESHMA MOHAMMEDALI SHAIKH M-24174172

I HAVE CHANGED MY NAME FROM SAYYED ABDULLA BASHA TO SAYED ABDULLA BASHA AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM SAYYED ABDULLAH BADSHAH TO SAYED ABDULLA BASHA AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME

FROM SAYYED HALIMA ABDULLAH TO SAYED HALIMA ABDULLA AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM ANARKALI TO TAJUNISA BASHA SAYED

AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME SHAHEEN

TAJUNISA BASHA SAYED AS PER DOCUMENT DECLARE THAT MY EXPIRED FATHER CORRECT NAME IS PASHA PATEL INSTEAD PREVIOUS NAME

PASHA PATEL AS PER

DOCUMENTS. HAVE CHANGED MY OLD NAME SHAIKH ABDULQADIR ABDULGAFOOR TO NEW NAME ABOUL KADER SHAIKH AS PER AADHAR CARD NO. XXXX XXXX

HAVE CHANGED MY NAME FROM SHALAKA SUDHAKAR RANE TO RUTIKA RAJESH SALUNKE AS PER DOCUMENTS

WE HAVE CHANGED OUR MINOR CHILD'S NAME FROM HARI BHAVESHBHAI LAKHANI TO HARI BHAVESHKUMAR LAKHANI AS PER MAHARASHTRA GAZETTE NO (M-23358945)

I HAVE CHANGED MY NAME FROM VINOD NEELAKANDHAN BABY TO VINOD NEELAKANDHAN AS

PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM JEETNDRA MORE, NEW NAME TO JEETENDRA MUKUND MORE AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME ROM KALPANA, TO MORE AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM ANJALI RAMESH VADLAKONDA TO ANJALI ABHISHEK GAJELLI AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO.(M

I HAVE CHANGED MY NAME VIJAYLAXMI DEVI JAVAHIRLAL NISHAD TO LAXMI DINESH KEWAT AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO.(M-24158718).

I HAVE CHANGED MY NAME FROM GAJENDRAKUMAR BASTIMAL JAIN TO GAJENDRRA JAAIN AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO.(M- 2464086).

I HAVE CHANGED MY NAME FROM KHAN MOHAMMAD RIZWAN MO NASIM TO KHAN MOHAMMED RIZWAN MOHAMMED NASIM PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM PRANALI ATMARAM VHATKAR TO PRANALI AVINASH MAHARNUR AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO.(MR-23188560)

I HAVE CHANGED MY NAME FROM SOHAIL VAKIL KHAN TO KHAN SOHEL VAKIL AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM BILKIS BADRUDDIN

SHAIKH AS DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED KAMIL MOHAMAD MUSTAFA SHAIKH TO MOHAMAD KAMIL SHAIKH AS PER

BILKIS FAROOG

I HAVE CHANGED MY NAME SUSHILA KUMAR KALLU MAL TO SUSHILA SURESH GUPTA AS PER

DOCUMENT

YUSUF SAIFEE AHMEDABADWALA SAIFUDDIN AHMEDABADWALA AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME

||| Change Of Name HAVE CHANGED MY NAME SHAHID AKHTER USMANI SAYED

SHAHID AKHTER USMANI

ईमेल आयडी अद्ययावत व नोंदणीकरण करण्याचे स्वरूप :

यांचे नोंदणीकरण करण्याकरिता ईमेल आयडी जोडणे.

प्रदानित करण्यात येईल.

दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४

विकाण : मुंबई

HAVE CHANGED NAME BETSSY SAM TO BETSSY SAMUEL CHACKO PER GOVT MAHARASHTRA GAZETTE NO - M-24169290/ 29 AUGUST TO 04 SEPTEMBER/2024

AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME TO MOHAMMED FARUK HASAN SHAIKH AS PER

HAVE CHANGED MY NAME ASIYA BEGUM AFZAL KHAN TO ASIYA SHEBAZ SHAIKH AS PER

NAME FROM NIRMAL JITENDRAKUMAR RAJENDRA TO JITENDRA RAJENDRA NIRMAL AS PER AADHAR NO. 6958.3329.3323

I HAVE CHANGED MY

THANWAL TO ABDULLA SAMEER THANVAL AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM THAKKR KANAIA

I HAVE CHANGED MY NAME

FROM ABDULLA SAMEER

AS PER THACKER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM CHARLENE JUDITH MONTEIRO TO CHARLENE JOHN MONTEIRO AS PER

KANAIYALAL

HAVE CHANGED MY NAME FROM TASIRUN NISHA SHAH TO TASIRUN AZEEM SHAH AS PER DOCUMENT

DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM AZIM SHAH MOHAMMAD AZIM SHAH AS PER DOCUMENT

Change Of Name I HAVE CHANGED MY NAME

NADAR TO USHARANI SUNDERASHEKHAR NADAR DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME

FROM USHARANI ISREAL

प्रकाश स्टीलेज लिमिटेडकरिता

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

प्रकाश सी. कानुगो

डीआयएन : ००२८६३६६

FROM ATTIULIAH KHAN TO ATIULLAH DAHU KHAN

I HAVE CHANGED MY NAME FROM RAHEEMA
KHATOON ATIULLAH KHAN TO RAHIMA KHATOON ATIULLAH KHAN AS PER **DOCUMENTS** I HAVE CHANGED MY NAME

HEMANT DWARKANATH ZEMASE TO HEMANT DWARKANATH 7FMSF DOCUMENTS LHAVE CHANGED MY NAME

FROM MAHALDAR BILAL

KHAN AS PER DOCUMENTS

FURQANALI

TO MAHALDAR SALEEM AS PER SALIM **DOCUMENTS** I HAVE CHANGED MY NAME FROM ASMA KHATOON MOHAMMED ILIYAS KHAN

ASMA

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMED ASLAM SULEMAN SHAIKH. MOHAMMED ASLAM SULEMAN SHAIKH AS PER GAZETTE NO. M.24172419

I HAVE CHANGED MY NAME FROM NASREEN ASLAM SHAIKH TO NASREEN MOHAMMED SHAIKH AS PER GAZETTE NO.(M.24171778) I HAVE CHANGED MY

NAME FROM PRATHAMESH CHANDRAKANT VAITY TO PRATHMESH CHANDRAKANT VAITY AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME VIDYASAGAR JAISWAR TO **ASHISH** VIDYASAGAR KUMAR **DOCUMENTS**

Change Of Name

ठिकाण : मुंबई

I HAVE CHANGE MY NAME FROM MOHAMMED SHARIQUE MOHD ARIF CHOWDARY / MOHAMMAD SHARIOUF CHAUDHARY TO MOHAMMED SHARIQUE AS PER MY DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME

CHANDICHARAN BHUNIA PRIYANKA CHANDI BHUNIA AS DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME

FROM

FROM KOMAL RAJARAM CHOTWANI TO ESHITA BHARAT BALANI AS PER **DOCUMENTS**

I HAVE CHANGED MY NAME **FROM** SAYRABHANU KHAN. **IMRAN** SAIRABANO IMRAN KHAN AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM KEWALLAL BHISHAMDAS BABLANI. TO KEWAL BHISHAMDAS BABLANI AS DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM **JONARATNAM** YONAVICTOR KALIGITHI TO JONA RATNAM KALIGITHI AS PER GOVERNMENT OF MAHARASHTRA GAZETTE NUMBER (M - 24166339).

I HAVE CHANGED MY NAME FROM VIPIN KUMAR TO VIPIN KUMAR SINGH AS GOVERNMENT OF MAHARASHTRA GAZETTE NUMBER (M - 24166787).

जाहिरात छोटी प्रसिद्धी मोठी

I HAVE CHANGED MY NAME FROM ANNERAO PRAMOD TO PRAMOD TUKARAM ANERAO AS GOVERNMENT MAHARASHTRA GAZETTE NUMBER (M - 24168785).

LHAVE CHANGED MY NAME FROM NEHA VIJAY SHINDE TO NEHA OMKAR RANE AS PER GOVERNMENT OF MAHARASHTRA GAZETTE NUMBER (M - 24174324). I HAVE CHANGED MY NAME

FROM MADEEHA PARVEEN TO MADEEHA SHABAZ KHAN AS PER DOCUMENT I HAVE CHANGE MY NAME FROM ZAKIYAKHATOON

RAISAHMED TO ZAKIYA JALALUDDIN SHAIKH AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM RAJASEKHARAN

THOTTOTH RAMAN / RAJASEKHARAN NAIR TO RAJASEKHARAN RAMAN NAIR. AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM SOBHANA RAJASEKHARAN NAIR /

SOBHANA NAIR TO SHOBHANA RAJSHEKHARAN NAIR AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME

KARIMULLA NEYAMAT TO MOHD KARIMULLAH NIYAMAT NIAZI AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME

FROM SULTAN LALIMAN PATEL TO SULTAN LAL IMAM PATEL AS PER MY **DOCUMENTS** I SUREKHA W/O VIKAS

SHYAM HAVE CHANGED MY NAME TO SUREKHA DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME

FROM AFIYA HUSSAIN **GITAY** AFIYA TO HUSAINMIYA GITE AS PER **DOCUMENTS**